



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २३]

सोमवार, एप्रिल ९, २०१८/चैत्र १९, शके १९४०

[पृष्ठ १, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ६०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

“ प्रकटन ”

क्रमांक अका-जि.प.पं.स.नि.-कावि-२१५-२०१८.—

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ५७, पोट-कलम (३) च्या खंड (अ) चे परंतु आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा निवडणूक नियम, १९६२ चे नियम ६०, पोट नियम (१) च्या अनुबंधास अधिन राहून निर्वाचक अधिकारी यांचेकडून महाराष्ट्र पंचायत समित्या निवडणूक नियम, १९६२ च्या नियम ५९ अन्वये निवडणूक विवरणपत्रक प्राप्त झाल्यानंतर मी, अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी, गोंदिया महाराष्ट्र पंचायत समिती निवडणूक नियम, १९६२ च्या नियम ६० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या प्रकटनाद्वारे असे जाहिर करतो की, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीच्या दिनांक ६-४-२०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये निर्वाचक गण क्रमांक ७८-सौंदड येथून निवडून आलेल्या सदस्याचे नाव त्यांचे कायम पत्त्यासह आणि ते ज्या पंचायत समिती निर्वाचक गणामधून निवडून आले आहेत त्या पंचायत समितीतील निर्वाचक गणाच्या नावासह खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रसिध्द करीत आहे.

अ.क्र.	पंचायत समितीचे नाव	निर्वाचक गणाचे नांव व क्रमांक	तक्ता रितसर निवडून आलेल्या सदस्याचे नाव	कायम पत्ता	आरक्षणाचा प्रवर्ग
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	सडक अर्जुनी	७८ सौंदड	डोंगरवार मंजू शंकर	मु. पो. सौंदड, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया	सर्वसाधारण (महिला)

माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी प्रसिध्द केले.

अभिमन्यू काळे,  
जिल्हाधिकारी, गोंदिया.

गोंदिया :  
दिनांक ७ एप्रिल २०१८.

ना-एक-अ-१ (१५२२).

(१)